

**\*\*\*इयत्ता ११वी प्रवेश सूचना\*\*\***

इयत्ता ११वी कला ,वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अनुदानित जागांसाठी प्रवेश यादी (Merit List)दिनांक १४ ऑगस्ट २० रोजी दुपारी ३ नंतर [www.bjs.edu.in](http://www.bjs.edu.in) या संकेत स्थळावर तसेच विद्यालयाच्या सूचना फलकात लावली जाईल.मेरीट लिस्ट साठी दिनांक १०.८.२० रोजी रात्री ११.५९ वा.पर्यंत भरलेले फॉर्म विचारात घेणेत येतील.

या यादीमध्ये ज्यांचे नाव असेल त्यांनी दिनांक १९.८.२० पर्यंत आपले प्रवेश online फी भरून निश्चित करावेत.या कालावधीत जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांचे जागेवर इतर विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देणेत येतील,महाराष्ट्र बोर्ड सोडून इतर बोर्डाचे विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देवून त्यांचे सर्व कागतपत्रे व Eligibility Form प्राप्त झालेनंतरच प्रवेश अंतिम करणेत येतील.

सदरचे प्रवेश आपण वेबसाईटवर भरलेल्या माहितीचे आधारे दिलेले आहेत,त्यामध्ये भरलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास आपला तथा आपल्या पाल्याचा प्रवेश रद्द करून योग्य ती कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.

विनानुदानित(Non Grant) जागांसाठीचे प्रवेश जागा शिल्लक असेपर्यंत चालू राहतील,सर्व प्रवेश पूर्ण झाले नंतर online पोर्टल बंद करणेत येईल यासाठी लवकरात लवकर प्रवेश घ्यावेत.

सर्व प्रवेश हे online माध्यमातून दिले जाणार असल्याने प्रत्यक्ष विद्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

सर्व प्रवेश पूर्ण झाले नंतर कागतपत्रे जमा करणे साठी ठरविक दिवस व वेळ दिला जाईल त्याच दिवशी फक्त एकाच व्यक्तीने विद्यालयात येवून सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळून कागतपत्रे जमा करावीत.याबाबतीत सर्व सूचना SMS,तथा वेबसाईटचे माध्यमातून दिल्या जातील.

कागतपत्रे जमा करताना खालील नमुन्यातील स्वहस्ताक्षरातील अर्ज तथा हमीपत्र घेऊन यावे.

**हमी पत्राचा नमुना (साध्या फुलस्केप कागदावर लिहून आणावा)**

मी (पालकाचे नाव लिहावे).....अशी हमी देतो की,माझा पाल्य(पाल्याचे नाव लिहावे)..... याने आपल्या भारतीय जैन संघटनेच्या वाघोली विद्यालयात इयत्ता ११वी .....या शाखेत online प्रकियेद्वारे प्रवेश घेतला असून online प्रवेश अर्जातील सर्व माहिती बिनचूक आहे.सदरची माहिती चुकीची,खोटी आढळल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होऊन माझेवर कारवाई होऊ शकते याची मला कल्पना आहे.तसेच माझा पाल्य विद्यालयाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करील याची मी हमी देतो.

ठिकाण:-

दिनांक:-

पालकांची सही व मोबाईल नं.

विद्यार्थ्यांची सही व मोबाईल नं.

वरीलप्रमाणे हमीपत्र तयार करून खालीलप्रमाणे कागतपत्रे क्रमाने लावून दिलेल्या वेळेतच जमा करावीत.

१.स्वहस्ताक्षरातील फोटोसह अर्ज तथा हमीपत्र

२.शाळा सोडल्याचा मूळ दाखला व त्याची एक self attested झेरॉक्स प्रत

३.इयत्ता दहावीचे self attested गुणपत्रकाची झेरॉक्स

३.आधार कार्ड झेरॉक्स

४.जात प्रमाणपत्र(असल्यास)

५.पेमेंट डिटेल्स(I'D)

६.इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी Eligibility Form व त्यास आवश्यक असणारे कागदपत्रे जोडून फॉर्म जमा करावा.